



जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (आपत्ती व्यवस्थापन शाखा)  
दुरध्वनी क्र. 0253-2315080/2317151 E-Mail- [ddmanashik@gmail.com](mailto:ddmanashik@gmail.com) फॅक्स क्र.0253- 2581700

वाचा :- 1. आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005

2. सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक 14 मार्च 2020 रोजीची अधिसूचना

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण.  
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक  
क्र.कक्ष/ कोरोना विषाणू/ 125 /2020  
नाशिक दिनांक :- 19/03/2020

### आदेश

ज्या अर्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत स्तरावर कोरोना विषाणु संसर्ग साथरोगामुळे बाधित रुग्ण आढळून येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे व इतर प्रवास माध्यमाद्वारे प्रवासी भारतात प्रवास करत आहे. त्यामुळे कोरोना विषाणु संसर्गाची वाढ होऊन नये म्हणून त्यावर **वाचा क्रमांक 2** मधील मार्गदर्शक सुचनांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

त्या अर्थी परदेशातून व इतर राज्यातून जे प्रवासी भारतात आलेले आहेत अशा सर्व प्रवासी यांचा शोध घेऊन विषाणु संसर्ग रुग्णांचे अलगीकरण व विलगीकरण करणे आवश्यक आहे. सदर प्रवासी यांचा नाशिक जिल्ह्यात शोध घेणे निकडीचे झाल्याने **मी सूरज दि. मांडरे, जिल्हाधिकारी नाशिक तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक** मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील प्राप्त अधिकारानुसार **सर्व उपविभागीय अधिकारी** यांची **प्रभारी अधिकारी** म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. सर्व प्रभारी अधिकारी यांनी आपले कार्यक्षेत्रात खालील प्रमाणे कामकाज करावे.

- 1) परदेशातून आलेल्या प्रवासी यांचा आपले कार्यक्षेत्रातील ग्राम व तालुकास्तरावर शोध घेऊन त्यांचे बाबतीत वैद्यकीय विभागाशी संपर्क करून Home Quarantine अथवा Institutional Quarantine बाबत योग्य तो निर्णय तात्काळ घ्यावा.
- 2) Quarantine बाबतीत शासनाचे मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणेत यावे.
- 3) सदर कामकाज करणेकामी आपल्या आवश्यकतेनुसार अधिकारी / कर्मचारी यांची आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार नेमणुक करण्यासाठी आपणांस याद्वारे प्राधिकृत करणेत येत आहे.
- 4) Quarantine साठी आदेशित नागरिकांचे शोध व वेळोवेळी निगराणीबाबत व्यवस्था करावी आणि वैद्यकीय विभागाशी समन्वय ठेवावा.

तरी उपरोक्त निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही करणेबाबत आपल्या अधिपत्याखालील सर्व आस्थापनांना सुचित करण्यात यावे त्याबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने **भारतीय दंडसंहिता 1860 (45) यांच्या कलम 188** शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानल्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.



(सूरज दि. मांडरे)

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष  
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,  
जिल्हाधिकारी कार्यालय , नाशिक

प्रति :- आवश्यक त्या कार्यवाहीसाठी

1) उपविभागीय अधिकारी (सर्व) -----

प्रत :- माहितीस्तव सविनय सादर.

- 1) मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक
- 2) मा. संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय, मुंबई